

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालयातील दि.०७.१२.२०१९ व दि.०७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील पदनिर्मिती व PCI च्या निकषान्वये पदनामनिहाय अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय (Specialisation) पदांचा सुधारीत आकृतीबंध

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-११११/(४५/२२)/तांशि-२,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
दिनांक : २९ नोव्हेंबर, २०२४

- संदर्भ :-
- १) उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टिईडी-८००१/(३२१/०१-भाग-३)/तांशि-५, दिनांक ०१ एप्रिल, २००४
 - २) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -११११/(१८०/१९)/तांशि-२, दिनांक १८ सप्टेंबर, २०१९
 - ३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-११११/(१८०/१९)/तांशि-२, दिनांक ०७ डिसेंबर, २०१९
 - ४) फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाचे दिनांक १५ मार्च, २०२२ रोजीचे पत्र
 - ५) नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचा आढावा इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक १३ डिसेंबर, २०२२ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त
 - ६) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-११११/(४५/२२)/तांशि-२, दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२३
 - ७) संचालक तंत्रशिक्षण यांचे पत्र क्र.५/तांशिसं/सुपआ औ.नि.शा./२०२३/४७०, दि.१६ ऑक्टोबर, २०२३ चे पत्र.

प्रस्तावना :-

राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या विविध प्रशासकीय कार्यालये तथा शासकीय व अशासकीय अनुदानित शैक्षणिक संस्थांतील पदांचा आढावा संदर्भ क्रमांक १ येथे नमूद शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. तदनंतर, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) च्या सन २०१९-२० च्या मानकांनुसार, संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये शासकीय अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांकरिता शिक्षकीय पदांची निर्मिती करण्यात आली असून संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये संचालनालयाच्या

अखत्यारीतील शासकीय अभियांत्रिकी (पदवी, पदव्युत्तर पदवी), (शासकीय औषधनिर्माणशास्त्र) (पदवी ,पदव्युत्तर पदवी व फार्म-डी), अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी (पदवी), अशासकीय अनुदानित वास्तुशास्त्र (पदवी) महाविद्यालयांतील पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे.

“Transferred Petitions (Civil) Nos. 101-87of 2014 in Pharmacy Council of India and Dr. S. K. Toshniwal Educational Trusts and Others etc.” या न्यायालयीन प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ०५ मार्च, २०२० रोजी आदेश पारित केले आहेत. सदर आदेशानुसार, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम, सदर अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता वाढ / घट यांकरिता केवळ फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाचे निकषांची अंमलबजावणी औषधनिर्माणशास्त्र संस्थांनी करणे आवश्यक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तुत आदेशाच्या अनुषंगाने संदर्भ क्र. ४ येथील पत्रान्वये विविध औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांकरिता फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाची मानके व निकषांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच, फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेशिवाय औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश किंवा प्रवेशक्षमतेत वाढ करण्यात येऊ नये, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार, राज्यातील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालयांतील संदर्भ क्र. -३ अन्वये मंजूर करण्यात आलेल्या शिक्षकीय पदांच्या सुधारीत आकृतीबंधामध्ये फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया च्या निकष व मानकांनुसार अंतर्गत बदल करण्याचा प्रस्ताव नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचा आढावा इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्याकरिता स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक १३ डिसेंबर, २०२२ रोजीच्या बैठकीत मंजूर करण्यात झाला. सदर मंजूरीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.६ अन्वये शिक्षकीय पदांच्या संस्थानिहाय व पदनाम निहाय आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार अंतर्गत बदलासह मान्यता दिल्याप्रमाणे रिक्त पदांच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर केले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया यांनी निर्गमित केलेल्या दि.१०.१२.२०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विषयनिहाय शिक्षकीय पदसंख्या कळविणे आवश्यक आहे, असे नमूद केले. त्या अनुषंगाने संदर्भ क्र.७ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने शिक्षकीय पदांच्या विषय निहाय आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्या दि.१०.१२.२०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विषयनिहाय अध्यापकांची पदसंख्या निश्चित करण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे -

१. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालयातील दि.०७.१२.२०१९ व दि.०७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील पदनिर्मिती व PCI च्या निकषान्वये पदनामनिहाय अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय

(Specialisation) पदांच्या सुधारीत आकृतीबंधास सोबत जोडलेल्या विवरणपत्रांनुसार विषयनिहाय मान्यता देण्यात येत आहे. (विवरणपत्र-अ एकत्रित व विवरणपत्र-ब संस्थानिहाय)

२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: १६ / आपुक, दि. १२/१/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२९१७१६२६६२०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(केशव जाधव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा .राज्यपाल, तथा कुलपती यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा .मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा .मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ५) प्राचार्य, सर्व शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये (संचालनालयामार्फत)
- ६) सर्व विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण (संचालनालयामार्फत)
- ७) सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, १/२ मुंबई/नागपूर
- ९) महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र, १/२ मुंबई /नागपूर
- १०) अधिदान व लेखा अधिकारी मुंबई /निवासी लेखा परीक्षा अधिकारी
- ११) कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
- १२) कुलगुरु, रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई
- १३) निवड नस्ती - तांशि-२.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालयातील दि.०७.१२.२०१९ व दि.०७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील पदनिर्मिती व PCI च्या निकषान्वये पदनामनिहाय अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय (Specialisation) पदांचा सुधारीत आकृतीबंध

विवरणपत्र-अ

शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालय एकत्रित

अ.क्र.	पदांचे नाव व सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	सन २००४ व नंतरच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदांची संख्या	दि. १८.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती	दि.०७.०२.२०२३ रोजीच्या अंतर्गत बदलानुसार पदनिर्मिती	विषय (Specialisation)	PCI निकषानुसार स्तंभ ४ मधील पदनिर्मितीच्या अनुषंगाने अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय सुधारीत मंजूर पदे
१	२	३	४	५	६	७
१	प्राचार्य वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	४	४	४		४
२	प्राध्यापक वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	४	७	१४	१. Pharmaceutics २. Pharmaceutical Chemistry ३. Pharmacology ४. Pharmacognosy ५. Pharmacy Practice & related subjects एकुण १४	३ ३ ३ ३ २ १४
३	सहयोगी प्राध्यापक वेतन स्तर- १३ ए १, प्रारंभिक वेतन रु. १३१४००/-	१४	१४	१४	१. Pharmaceutics २. Pharmaceutical Chemistry ३. Pharmacology ४. Pharmacognosy ५. Pharmacy Practice & related subjects एकुण १४	३ ३ ३ ३ २ १४
४	सहाय्यक प्राध्यापक वेतन स्तर- १०, प्रारंभिक वेतन रु. ५७७००/-	३१	३७	३०	१. Pharmaceutics २. Pharmaceutical Chemistry ३. Pharmacology ४. Pharmacognosy ५. Pharmacy Practice & related subjects एकुण ३०	८ ८ ६ ४ ४ ३०
	एकुण	५३	६२	६२		६२

विवरणपत्र-ब

संस्थानिहाय

शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (पदवी), कराड (प्रवेश क्षमता- ६०)

नु. क्र.	पदांचे नाव व सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	सन २००४ व नंतरच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदांची संख्या	दि. १८.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती	दि.०७.०२.२०२३ रोजीच्या अंतर्गत बदलानुसार पदनिर्मिती	विषय (Specialisation)	PCI निकषानुसार स्तंभ ४ मधील पदनिर्मितीच्या अनुषंगाने अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय सुधारीत मंजूर पदे
१	२	३	४	५	६	७
१	प्राचार्य वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	१	१		१
२	प्राध्यापक वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	२	४	१. Pharmaceutics	१
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	०
					एकुण ४	४
३	सहयोगी प्राध्यापक वेतन स्तर- १३ ए १, प्रारंभिक वेतन रु. १३१४००/-	४	४	४	१. Pharmaceutics	१
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	०
					एकुण ४	४
४	सहाय्यक प्राध्यापक वेतन स्तर- १०, प्रारंभिक वेतन रु. ५७७००/-	८	१०	८	१. Pharmaceutics	२
					२. Pharmaceutical Chemistry	३
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण ८	८
	एकुण	१४	१७	१७		१७

शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (पदवी), औरंगाबाद (प्रवेश क्षमता- ६०)

अनु. क्र.	पदांचे नाव व सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	सन २००४ व नंतरच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदांची संख्या	दि. १८.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती	दि.०७.०२.२०२३ रोजीच्या अंतर्गत बदलानुसार पदनिर्मिती	विषय (Specialisation)	PCI निकषानुसार स्तंभ ४ मधील पदनिर्मितीच्या अनुषंगाने अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय सुधारीत मंजूर पदे
१	२	३	४	५	६	७
१	प्राचार्य वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	१	१		१
२	प्राध्यापक वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	२	४	१. Pharmaceutics	१
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	०
					एकुण ४	४
३	सहयोगी प्राध्यापक वेतन स्तर- १३ ए १, प्रारंभिक वेतन रु. १३१४००/-	४	४	४	१. Pharmaceutics	१
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	०
					एकुण ४	४
४	सहाय्यक प्राध्यापक वेतन स्तर- १०, प्रारंभिक वेतन रु. ५७७००/-	८	१०	८	१. Pharmaceutics	२
					२. Pharmaceutical Chemistry	२
					३. Pharmacology	२
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण ८	८
	एकुण	१४	१७	१७		१७

शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (पदवी), अमरावती (प्रवेश क्षमता- ६०)

अनु. क्र.	पदांचे नाव व सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	सन २००४ व नंतरच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदांची संख्या	दि. १८.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती	दि.०७.०२.२०२३ रोजीच्या अंतर्गत बदलानुसार पदनिर्मिती	विषय (Specialisation)	PCI निकषानुसार स्तंभ ४ मधील पदनिर्मितीच्या अनुषंगाने अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय सुधारीत मंजूर पदे
१	२	३	४	५	६	७
१	प्राचार्य वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	१	१		१
२	प्राध्यापक वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	२	४	१. Pharmaceutics	०
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण ४	४
३	सहयोगी प्राध्यापक वेतन स्तर- १३ ए १, प्रारंभिक वेतन रु. १३१४००/-	४	४	४	१. Pharmaceutics	१
					२. Pharmaceutical Chemistry	०
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण ४	४
४	सहाय्यक प्राध्यापक वेतन स्तर- १०, प्रारंभिक वेतन रु. ५७७००/-	८	१०	८	१. Pharmaceutics	२
					२. Pharmaceutical Chemistry	२
					३. Pharmacology	२
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण ८	८
एकुण		१४	१७	१७		१७

शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (पदवी), रत्नागिरी (प्रवेश क्षमता- ४०)

अनु. क्र.	पदांचे नाव व सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	सन २००४ व नंतरच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदांची संख्या	दि.१८.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती	दि.०७.०२.२०२३ रोजीच्या अंतर्गत बदलानुसार पदनिर्मिती	विषय (Specialisation)	PCI निकषानुसार स्तंभ ४ मधील पदनिर्मितीच्या अनुषंगाने अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय सुधारीत मंजूर पदे
१	२	३	४	५	६	७
१	प्राचार्य वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	१	१		१
२	प्राध्यापक वेतन स्तर- १४, प्रारंभिक वेतन रु. १४४२००/-	१	१	२	१. Pharmaceutics	१
					२. Pharmaceutical Chemistry	०
					३. Pharmacology	०
					४. Pharmacognosy	०
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण २	२
३	सहयोगी प्राध्यापक वेतन स्तर- १३ ए १, प्रारंभिक वेतन रु. १३१४००/-	२	२	२	१. Pharmaceutics	०
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	०
					४. Pharmacognosy	०
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण २	२
४	सहाय्यक प्राध्यापक वेतन स्तर- १०, प्रारंभिक वेतन रु. ५७७००/-	७	७	६	१. Pharmaceutics	२
					२. Pharmaceutical Chemistry	१
					३. Pharmacology	१
					४. Pharmacognosy	१
					५. Pharmacy Practice & related subjects	१
					एकुण ६	६
	एकुण	११	११	११		११